

Corp. Off.: KCL Business Park, 46-47 PU-4 Commercial, 3rd Floor, Behind C-21 Mall, A.B. Road, Indore-452 010 (M.P.) Tel.: 0731-4044440, 3249501

Date: 19th April, 2024

To,
The Listing Department
BSE Limited
Department of Corporate Affairs
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001

Reference: ISIN - INE469F01026; Scrip Code-531784; Symbol-KCLINFRA

Subject: Newspaper clipping of Audited Financial Results of Quarter and Year ended March 31st, 2024.

Respected Sir / Madam,

In compliance with SEBI(Listing Obligation and Disclosure Requirement), Regulation 2015 the company has made advertisement in Newspaper of Standalone Audited Financial Results of Quarter and Year ended March 31st, 2024 of KCL Infra Projects Limited.

In this regard please find enclosed newspaper clipping and oblique.

Thanking You,

Yours Faithfully,

For KCL Infra Project Limited



Mohan Jhawar Managing Director DIN: 00495473

रोज वाचा

मळालेल्या माहितीनुसार, श्री मोहमद द्वसेन एच कनोरेवाला आणि अन्य १ हे १) जमीन सर्व्हे नं ६५/६/४, एकण जमिनीपैकी क्षेत्र, हे आर. ०-०८-५ २) जमीन सर्व्हे नं. - ६५/७, एकूण जिमनीपैकी क्षेत्र. हे आर. ०-०७-०० गाव - बिलालपाडा , तालुका - वसई जिल्हा-पालघर हया जिमनीचे मालक आहेत आ मालक या जिमनी विकसित करण्याचा विचार करत आहेत आणि त्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेकडू परवानगी मिळविण्याच्या प्रक्रियेत आहेत.

तरी. सदर जिमनी संबंधी कोणाचिही कोणत्याही प्रकराव हरकत वा हितसंबंध असल्यास सदर नोटीस प्रसिध झाल्यानंतर १४ दिवसाचे आत निम्नखाक्षीकारांच्य खालील पत्त्यावर लेखी कागदपत्राच्या पुराव्यार _{ज्}ठवावे

श्री . **तुषार आर . पाटील वकील** पत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग,मुळगाव,तालुका - वसई,जिल्हा - पालघर,वसई पश्चिम-४०१२०

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of public at large that our clients being Mr. Kushal Kumar Babulal Rawal is intending to purchase a residential premises being a Flat having its details as Flat No. 51, 5th Floor, Building No. 8, admeasuring 500 Sq. Ft. Carpet Area, situated at Amita Mandir C.H.S. Ltd. (Now known as Laxmi Estate C.H.S. Ltd.), Varma known as Laxmi Estate C.H.S. Ltd.), Varma Nagar, Dr. S. Radhakrishnan Marg, Andheri East, Mumbai 400069 (said Flat) along with Ten Fully paid up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 2211 to 2220 vide Share Certificate No. 222 (said Shares) from the owner/seller being Smt. Shardaben Harishchandra Patel

Whereas originally Shri. Harishchandra Parsotamdas Patel and Smt. Shardaber Harishchandra Patel were the joint owners of the said flat and members of the society.

And whereas one of the joint owner being Mr Harishchandra P. Patel being the Husband of the above said seller died in-testate on 22/11/2012 leaving behind him Mrs. Shardaben Harishchandra Patel (Wife) (12.5% share), Mrs. Kaushika Vasantla (12.5% share), Mrs. Kaushika Yasanttal Patel (Daughter) (12.5% share), Mrs. Rita Jagdishkumar Patel (Daughter) (12.5% share) and Mr. Rohit Harishchandra Patel (Son) (12.5% share) as his surviving legal heirs and legal representatives (as per he

And whereas after the death of the said joint owner being Mr. Harlshchandra P. Patel the above said legal heirs had inherited and succeeded to 50% undivided shares, rights title and interest of the said deceased in the said Flat as per the Succession Act and Law governed by them and accordingly the said legal heirs were having 12.5% each undivided share, rights, title and interest in the said Flat up to the extent of 50% ownership of the said deceased joint owner being Mr. Harishchandra P. Patel.

And whereas, Mr. Rohit Harishchandra Patel being one of the legal heir and son of the above said deceased joint owner also died or 12/09/2014 leaving behind him Mrs. Varsha Rohit Patel (wife), Mr. Krupal Rohit Patel (Son) and Manali Rohit Patel (Daughter) as his legal heirs and legal representatives who are entitled to inherit and succeed to aggregate 12.5% undivided share, rights, title and interest in the said Flat which the said Mr. Rohlt Harishchandra Patel had inherited in the said flat up to the extent of 50% ownership of the said deceased joint owner being Mr

And whereas now the said owner/seller had communicated to our client that Mrs. Kaushika Vasantlal Patel, Mrs. Rita Jagdishkumar Patel, Mrs. Varsha Rohit Patel, Mr. Krupal Rohit Patel and Ms. Manali Rohit Patel are desirous of releasing their aggregate 37.5% undivided share, rights, title and interest by executing a registered Release Deed. And whereas after execution of the Release Deed the said seller/owner being **Shri** Harishchandra Parsotamdas Patel will become 100% i.e. (50% existing ownership + 12.5% Inherited Share + 37.5% Released share) and thereafter will sell the said flat to our client being Smt. Shardaben Harishchandra Patel by executing an Agreement for Sale.

Any person/s having any objection/s and/or claim/s by way of any inheritance, legal charges, inheritance, attachment, lien, claim, lispendence, Sale, Mortgage, Lease, demands of any nature whatsoever towards 1 ownership and title of the said Flat and membership of society in said Shares is/are required to make the same known to the undersigned in writing with proof thereof within a period of Fifteen (15) days from the date of publication hereof, failing which, the exclusive rights, shares, interest, ownership and title, with respect to the said abovementioned Flat and Shares shall be effectively acquired by our said client without any reference to such claim/s and the same if any, will be considered as duly waived.

Place: Mumbai Dated: This 19th day of April, 2024. Issued by: Harsh S. Trivedi Law Firm

Address:B-405, VerteVikas, Near Railway Metro Station, Andheri (East) Mumbai-400066

सार्वजनिक सचना

क्रपया लक्षात घ्या की, श्री. सदाशिव आनंदा असोले, एक प्रौढ, भारतीय रहिवासी, मुंबई (यापुढे 'माझे अशील' म्हणून संबोधले जातील) यांनी श्रीमती. पुष्पादेवी लालजी विश्वकर्मा एक प्रौढ, भारतीय रहिवासी, मुंबई (यापुढे 'इतर पक्ष' म्हणून संबोधले जातील) यांच्या सोबत रूम नं. १०, पहिला मजला, साई श्रब्हा कॉटेज नं. १९, मार्वे रोड, ब्रम्हेश्वर मंदिराच्या समोर, मालवणी, मालाड (प), मुंबई - ४०० ०९५ (यापुढे 'सदरचा रूम' म्हणून संबोधले जातील) असलेल्या निवासी जागेच्या विक्रीसाठी वाटाघाटी झालेल्या आहेत आणि या वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत.

वरील बाबी लक्षात घेऊन, माझे अशील याद्वारे जनतेला नोटीस देतात आणि इतर पक्षाच्या हिताला बाधक असलेल्या या रूमवर कोणतेही अधिकार शीर्षक, स्वारस्य असलेल्या सर्व किंवा कोणत्याही व्यक्ती/ना बोलावतात, कोणताही खटला, दावा, विवाद, याचिका, अपील किंवा इतर कार्यवाही किंवा या रूम विषयाशी संबंधित कोणतेही डिक्री, पुरस्कार किंवा इतर प्राप्त केले, त्यांचे सर्व आक्षेप आणि दावे त्यांच्या समर्थनीय कागदोपत्री पराव्यांसह लेखी स्वरूपात सादर करण्यासाठी. ही नोटीस प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून ०७ (सात) दिवसांच्या कालावधीत खालील स्वाक्षरीस लेखी कळवावे. असे न केल्यास माझे अशील असे गृहीत धरतील की, उक्त फ्लॅटबद्दल कोणतेही प्रतिकूल दावे किंवा आक्षेप अस्तित्वात नाहीत किंवा ते अस्तित्वात असल्यास, ते यापुढे सोहून दिलेत असे समजण्यात येईल; आणि अशा परिस्थितीत माझे अशील आणि इतर पक्ष सदर रूम च्या बाबतीत विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी पुढे जातील. त्यामुळे कृपया

सही/- विकास दिनकर शिंदे, वकील उच्च न्यायालय

प्लॉट नं. २२४, रूम नं. १५, भाग्यशाली सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., सेक्टर नं. २, चारकोप, कांदिवली (प), मुंबई-४०० ०६७ ठिकाण : मुंबई दिनांक : १९.०४.२०२४

जाहीर नोटीस गागबाग स्नेहसागर एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण

प्रंस्था मर्या., पत्ता सागबाग मरोळनाका अंधेरी कल रोड मुंबई - ४०००५९ अंधेरी पूर्व या संस्थेचे सभास असलेल्या वा संस्थेच्या इमारत क्र. ४ए, सदनिका क्र. ४०५ धारण करणाऱ्या **शांता विश्राम मते** यांचे **तारीख २०/०४/२०२०** रोजी निधन झाले. त्यांर्न नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदांचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंव अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडन ह**ः** मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत ई झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतींच्या पृष्टध आवश्यक त्या कागदरपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे नादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीककडून हक मागण्या किंवा हरकत पादर झाल्या नाही तर मयत सभासदांचे संस्थेच्य भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध वांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविर्ध नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक पहील, जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकर भाल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसा कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीच एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासार्ठ संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे **सकाळी ११ ते संध्याकाळी ५** पर्यत नोटीस देल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्य तारखेपर्यत उपलब्ध राहील

सहकारी गृहनिर्माण संस्था म यांच्याकरीता आणि वतीने ठेकाण : मुंबई दिनांक : १९/०४/२०२४ सचिव

जाहीर सुचना

सर्वसामान्य जनतेला कळविण्यात येते की माझे क्लायंट श्री मोहम्मद रशीद खान, यांचे वडील कै. मोहम्मद आरिफ अब्दुलहाई खान यांचे पुत्र, ०८-०७-२०२३ रोजी निधन झाले, ते रूम नं. येथे असलेल्या मालमत्तेचे कायदेशीर वारस आणि एकमेव लाभार्थी आहेत. ०२, बिल्डिंग क्र. ३६, भारत नगर, ट्रान्झिट कॅम्प, बीकेसी रोड, वांद्रे पूर्व, मुंबई ४०००५१.. श्री मोहम्मद रशीद खान हे मालमत्ता कायदेशीररित्या त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहेत. या बदलीबाबत मोहम्मद सारिक खान, मोहम्मद तारिक, मोहम्मद दानिश खान, खुशबू खान आणि शाहीन मोहम्मद आरिफ खान यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही. जर कोणाही व्यक्तीला स्वर्गीय मोहम्मद आरिफ अब्दुलहाई खान यांच्या इस्टेटबद्दल काही आक्षेप किंवा दावे असतील किंवा वर नमूद केलेल्या मालमत्तेवर त्यांचा हक्क सांगायचा असेल तर त्यांनी या नोटीसच्या तारखेपासून पंधरा (१५) दिवसांच्या आत संपर्क साधण्याची विनंती केली आहे. निर्दिष्ट केलेल्या आत कोणतेही आक्षेप नोंदविण्यात अयशस्वी कालमर्यादा इस्टेट आणि मालमत्तेशी संबंधित कार्यवाहीर्च सत्यता आणि कायदेशीरपणाची पावती मानली जाईल,

ठिकाण:- मुंबई सल्लागार-ॲंड. नफिसा मेराज खान पत्ता-दुकान क्रमांक ०८ , बी-विंग, धीरज अरमा पुनर्वसन इमारत. अनंत काणेकर मार्ग, M.S.E.B. वांद्रे (पूर्व) मुंबई-४०००५१. संपर्क क्रमांक: ९६९९२०८००५/८४२५०१०७८७

PUBLIC NOTICE

MR SUSHII RAJENDRAJAIN & MR YASH SUSHIL JAIN who have instructed me to nvite objection/s in respect of Flat No. A/9 05th Floor, in the building known as "SILVER CROFT Co. Operative Housing Society imited", (bearing Society Registration No MUM/WP/SG/TC/12749/2004-6 situated a 66, Marve Road, Adarsh Lane, Malac West), Mumbai-400 064, admeasuring area 38.37 sq. Mtrs. Built-up area out of the total area 76.73 sq. Mtrs. Built-up area, C.T.S. No. 161 and 161/1 of Village - Valna Malad, Taluka-Borivali, Mumbai Suburbar District., for which the society had issued nare certificate No. 28, bearing Dist. No 136 to 140 (both inclusive) in the name of MR. SUSHIL RAJENDRA JAIN. That MR SUSHIL RAJENDRA JAIN and his wife LATE. MRS. MANJU SUSHIL JAIN are joint owners of said flat & Mrs. Maniu Sushil Jair died on 05/09/2023. Further my clients are required to make and application to transfe in their favour the rights, title, interest, share of the said flat of MRS. MANJU SUSHIL JAIN. Any person who has any claim, right title and interest in the said flat and/or and part thereof by way of sale, gift conveyance, exchange, mortgage, change lease, lien, succession and/or in an manner whatsoever should intimate the same to undersigned in writing with supporting document within 14 days from the date of publication of this notice at the address provided hereunder. In case no objection is received within the aforesaid period, it shall be presumed that there are no claimants to the said flat, which please take

Place: Mumbai Date: 13/04/2024

Sd/ shtha Rathod (Advocate, High Court) Shop No. 24, Opp. Alka Vihar Hotel, Old New Era Cinema Compo S. V. Road, Malad (West), Mumbai – 400064.

मनसेचे नेते करणार महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार

पुणे, दि.१८: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुधीर पाटसकर यांनी दिली. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहिर केला आहे. त्यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघासाठी नेते व सरचिटणीस यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे.

जाहिर नोटीस

पंतनगर श्री सुदर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या; इमारत क्रमांक ३१४, आर. एन. नारकर मार्ग, पंत नगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई ४०००७७, संस्थेच्या सभासदांना कळविण्यात येते कि, पंतनगर श्री सुदर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या ; इमारत क्रमांक ३१४ आणि पंतनगर आनंद-लोक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या ; इमारत क्रमांक ३१३ या दोन्ही संस्थांच्या एकत्रीकरण करून **द पाम्स सहकारी** गृहनिर्माण संस्था (नियोजित), इमारत क्र. ३१४ आणि ३१३, अशी नवीन व स्वतंत्र संस्था स्थापन करण्याकरिता मा. उपनिबंधक, सहकारी संस्था मुंबई शहर, पूर्व उपनगर व कोंकण मंडळं, म्हाडा, यांचे कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता त्यानुसार कार्यालयाचे जा. क्र. उपनि/ससं/मूंशपूऊकोमं/बी-१/ एकत्रीकरण/५७६/२०२४ दिनांक ०६/०३/२०२४ रोजीचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १७ व त्याखालील नियम १६ नुसार एकत्रीकरण बाबतच्या अंतरिम आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. उपरोक्त संस्थेच्या एकत्रीकरण बाबतच्या अंतरिम आदेश बाबत संस्थेच्या सभासदांच्या धनको ऋणकोंची, मत्त व दायित्व बाबत काही हरकती /सूचना असल्यास, अध्यक्ष व सचिव यांच्या कडे सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत संस्थे नोंदणीकृत पत्यावर सादर कराव्यात.

स्थळ - घाटकोपर (पूर्व), मुंबई दिनांक - १९/४/२०२४

जाहिर नोटीस

पंतनगर आनंद–लोक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. इमारत क्रमांक ३१३, आर. एन. नारकर मार्ग, पंत नगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई ४०००७७, संस्थेच्या सभासदांना कळविण्यात येते कि, पंतनगर आनंद-लोक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. इमारत क्रमांक ३१३ आणि पंतनगर श्री सुदर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या; इमारत क्रमांक ३१४ या दोन्ही संस्थांच्या एकत्रीकरण करून द पाम्स सहकारी गृहनिर्माण संस्था (नियोजित), इमारत क्र. ३१३ आणि ३१४, अशी नवीन व स्वतंत्र र संस्था स्थापन करण्याकरिता मा. उपनिबंधक, सहकारी संस्था मुंबई शहर, पूर्व उपनगर व कोंकण मंडळं, म्हाडा, यांचे कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आलेल होता त्यानुसार कार्यालयाचे जा. क्र. उपनि/ससं/मूंशपूऊकोमं/बी-१/ एकत्रीकरण/५७६/२०२४ दिनांक ०६/०३/२०२४ रोजीचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम । १९६० चे कलम १७ व त्याखालील नियम १६ नुसार एकत्रीकरण बाबतच्या अंतरिम आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. उपरोक्त संस्थेच्या एकत्रीकरण बाबतच्या अंतरिम आदेश बाबत संस्थेच्या सभासदांच्या धनको ऋणकोंची, मत्त व दायित्व बाबत काही हरकती /सूचना असल्यास, अध्यक्ष व सचिव यांच्या कडे सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत संस्थे नोंदणीकृत पत्यावर सादर कराव्यात.

स्थळ - घाटकोपर (पूर्व), मुंबई

दिनांक - १९/४/२०२४

That my clients Mr. Raghunath Nivrutti Mane and Mrs. Sindhu Raghunath Mane R/o.B - 103 Sethia Green View CTS No 24, Motilal Nagar, 2 M.G. Road, Goregaon West Mumbai, hereby give notice to Public at large in

PUBLIC NOTICE

espect of the following property owned by them. CTS No 156 (PT), 158,159, 159/1 & 2 & 160 (PT) & 160 A/1 (PT). Flat no. H-203 SAMARTH ENCLAVE, situated at Shere E-Punjab Colony, Opp. Hema Industrial Estate, Majaswad, Near Meghwadi Police Station, Mumbai - 400093

The above property is owned by my client by virtue of registered Agreement of sale dated 04.08.2021 vide document no. BDR-17/8470/2021 registered in the office of Joint Sub Registrar Andheri no. 6, Mumbai Sub Urban. Assignment deed dated 24.01.2024 vide document no. BDR-17/1181/2024 registered in the office of Joint Sub Registrar Andheri no. 6, Mumbai Sub Urban executed in favour of Mr.Raghunath Nivrutti Mane and Mrs. Sindhu Raghunath Mane. Original agreement of sale dated 04.08.2021 vide document no. BDR-17/8470/2021 is misplaced, hence this public advertisement is issued. My client intends to create charge by creating mortgage on the basis of certified copies of title deed in favour of Chie Manager, Mini RACPC SBI Akola Code - 64172.

In case if any party has claim towards the said property, the same should be lodged with me or with Chief Manager, Mini RACPC SBI Akola Code 64172 within 15 days from the publication of this notice

Dated-19.04.2024 Place - Washim

P B Bagdiya Panelled Advocate SBI

क्षिण्या होरो हौसिंग फायनान्स लिमिटेड ालय: ०९, कम्युानटा सन्टर, बसत लाक, वसत विहार, न्यु दिल्ला–११००५७. दूर..०११−४ टोल फ्री क्रमांक: १८०० २१२ ८८००, ई–मेल:customer.care@herohfl.com, वेबसाईट:www.herohousinggfinance.com, सीआवएत:यु६५१९१डीएल२०१६घीएलसी३०१४८ संपर्क पत्ता: कार्यालय क्र.् बी–३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र. ३९/५ व ३१/५ए, सेक्टर ३०ए, वाशी

रेल्वेस्थानका समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र–४००७०३ ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा) याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीरायद्येशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन् रनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडचे** प्राधिकृत अधिकार्र . आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वरं असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप्त ारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसाम

जनतेम सचना देण्यात येत आहे की. अधोहस्ताक्षरितांनी सदर कायहाचि कलम् ८ सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट

(एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित म विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवह करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांर्न हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडे देव रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार प्रतिभृत

मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.						
कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर वास्सदार/	मागणी सूचना तारीख / एकूण	ताबा दिनांक			
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	देय थकबाकी स्वक्कम (रु.)	(रचनात्मक/वास्तविक)			
HHFMUMLAP21000013083	सुरेखा संजय दाभाडे,	१७.०१.२०२४,	94.08.2028			
&	संजय संभाजी दाभाडे	१६.०१.२०२४ रोजी	(सांकेतिक)			
HHFMUMHOU21000013080		रू.२०,२४,९५८/-				

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, क्षेत्रफळ बिल्टअप क्षेत्र समारे ३५.३० चौ.मी.. साई सकन अपार्टमेंट म्हणन जात इमारत. एन.ए. सर्व्हे क्र.३५. हिस्सा क्र.५. भाग ६ व ७, गाव मोरे, तालुका वसई, ओसवाल नगरीच्या मागे, नालासोपारा पूर्व, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९ येथील जागेचे सर्व भाग व खंड.

ठिकाण: ठाणे सही /- प्राधिकत अधिकारी हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता दिनांक: १९.०४.२०२४

KCL INFRA PROJECTS LIMITED

Corporate Identification Number: L45201MH1995PLC167630 Registered Office: B-3, 204, Saket Complex, Thane (West) - 400601, Maharashtra, India; Contact Details: +91-9425052211/+91-9301300600; Email-ID: kclindia@yahoo.co.in, info@kclinfra.com, cs@kclinfra.com; Website: www.kclinfra.com;

EXTRACT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

						(Rs.in Lacs)
SI.		QUARTER ENDED			YEAR ENDED	
No.		31.3.2024	31.12.2023	31.3.2023	31.3.2024	31.3.2023
		AUDITED	UNAUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED
1	Total Income form Operations (Net)	307.2	291.55	661.77	1178.47	2157.14
2	2 Net Profit / (Loss) for the period before tax and Exceptional items		68.27	8.79	119.73	106.03
3	3 Net Profit / (Loss) for the period before tax and after Exceptional items		68.27	8.79	119.73	106.03
4	Net Profit for the period after Tax (after Extraordinary Items)		50.61	6.35	87.12	78.58
5	Total Comprehensive Income for the period		50.61	6.35	87.12	78.58
6	Equity Share Capital	3850.22	3850.22	2480.15	3850.22	2480.15
7	Reserves(Excluding Revaluation Reserves as at balance sheet date	1613.6	0.00	1526.48	1613.6	1526.48
8	Earning per Share-Basic(after extraordinary items) (of Rs. 2/- each)	0.05	0.016	0.0051	0.0226	0.06
9	Earning per Share-Diluted(after extraordinary items) (of Rs. 2/- each)	0.05	0.016	0.0051	0.02	0.06

Note: (1). The Standalone Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 were reviewed by the Audit Committee at its meeting held on April 17th, 2024 and approved by the Board of Directors at the meeting held on that date. The Statutory Auditors of the Company have carried out Independent Audit of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

(2). The company has prepared these financial results in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles

(3) The figures of the previous period/year have been re-grouped and re-arranged wherever necessary to correspond with current period's classification/disclosure By order of the Board For and behalf of KCL Infra Projects Limited Place:- Thane Date:- 17.04.2024

Mohan Jhawar Managing Director. DIN:00495473

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients MR.PARESH KANTILAL SHAH AND MRS.SUNITA PARESH SHAH are SELLING FLAT bearing No.A-203, SECOND Floor, Admeasurin 409 Sq.ft carpet area in the Building known as NEW GALAXY (H.S.L." Constructed on N. A. land bearing SNO.348-A., HISS NO.1/5 situated AT VIRAR WEST P.P.MARG TALUKA – VAS/

DIST-PALGHAR 401303 THE ABOVE MENTIONED FLAT WAS REGISTERED IN TH NAME OF SMT.MANGALABEN KANTILAL SHAH WHO I THE MOTHER OF MR.PARESH KANTILAL SHAH. AFTE THE DEATH OF SMT.MANGALABEN KANTILAL SHAH O 13/10/2007 THE FLAT WAS TRANSFERRED TO HEI HUSBAND MR.KANTILAL M SHAH. MR.KANTILAL M SHAI HAS ALSO EXPIRED ON 12/05/2010. The above mentioned fit is having 5 shares of rupees 50 each having share certificate no 13 having distinctive no. 61 to 65. The NEW GALAXY C. H. S. egistration no.is TNA/VSI/HSG/TC/5772/1993-1994

Any person having objection or claim by way of sale, exchang mortgage, gift, trust, maintenance, inheritance, possession, leas lien, tenancy, license, easement, or otherwise,etc. of whatsoev nature with respect to 'said FLAT' are requested to make the same known in writing along with copies of supporting document in respect of their objection/claim to the undersigned, within period of 15 days from date of publication of this notice, fallin which, the objection/claim of such person/s will be deemed ave been waived and/or abandoned.

KARTIK S. FADIA (ADVOCATE HIGH COURT) Date: 19/04/2024 B/19, NEW SONAL CHSL, NEAR DESA HOSPITAL, AGASHI ROAD, VIRAR WEST

ठेकाण: मुंबई

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, माझ्या अशील **श्रीमती अश्विनी हर्षित शाह (पूर्वाश्रमीचे नाव कु. अश्विनी विद्याध** ने पुराना पुराना का जात कर, नोहर जाता आता जाता का जाता है। यूनाश्राच ना जुड़ जाता ना जाता देसाई) व श्री. विद्याध्य दत्तात्रय देसाई है निवासी फ्लॅट अर्थात फ्लॅट क्र. ९, ९ ता मजला, सी – ५, पूर्व सीएएसट लि., आकाशगंगा हाऊसिंग कॉम्प्लेक्स, २ री राबोडी, ठाणे (पश्चिम) – ४०० ६०१, मोजमापित ५४० ची. फूट बिल्ल त्रात्ता जानारामा त्रात्ता कारानारा । अग क्षेत्रफळ या जागेचे (''जागा'') मालक व ताबेदार असून विभिन्न क्र. ४१ ते २५ करिताचे शेअर प्रमाणपत्र क्र. ०५ अंतर्गत पाच शेअर्सचे धारक आहेत. माझ्या अशिलांनी सदर जागा श्री. जयंत के गोखले व श्रीमती माधुरी जे. गोखले यांच्याकडून विक्री करार दि. २८.०६.२०१२, नोंदणीकरण क्र. ५५९८/२०१२ अंतर्गत (संयुक्तरीत्या ''श्री. गोखले' म्हणून ज्ञात) खरेदी केली होती. श्री. गोखले यांनी सदर जागा कु. रेणुका एम. भाटिया यांच्याकडून खरेदी केली होतं या प्रथम मालक होत्या व त्यांनी सदर फ्लॅट मॅग्नम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (मे. कासम बिल्डर्स) यांच्याकड़-दिणीकरण क्र. १२४३/१९८८, दि. ११.३.१९८८ अंतर्गत (प्रथम करार) खरेदी केली होती

आता माझे अशील हे सदर जागेची विक्री करू इच्छित आहेत व त्यांना असे लक्षात आले की प्रथम करार हा उपनिबंधक जना ने जिसार है। जान वाज के साथवा नहीं, माझ्य अशिलांनी दि, १७,०४,२०२४ रीजी रावीडी पोलीस स्थानकात गहाळ कर्बालंज, राणे यांच्याकडे साथवत नाही. माझ्य अशिलांनी दि, १७,०४,२०२४ रीजी रावीडी पोलीस स्थानकात गहाळ दस्तावेजांसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. माझ्या अशिलांनी असे नमूद केले आहे की, सदर जागा ही मुक्त, स्पष्ट व विपणनयोग्य हक्कांसहित आहे व त्यावर वा त्यासंदर्भात कोणतेही धकित कर्ज/भार/विवाद नाहीत व भविष्यात वरील मूळ करार सापडल्यास त्यांनी त्वरित ते सदर प्लॅटच्या तत्कालीन मालकांकडे सादर करावेत.

कोणाही व्यक्तीचा सदर जागेसंदर्भात विक्री, करार, गहाण, अनुज्ञाती, भाडेकरार, प्रभार, भेट, विकास करार, उत्तराधिका चा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही दावा असल्यास त्यांनी त्यासंदर्भात त्यांचे हक्क, अधिकार व हितसंबंधांचे स्वरूप व/वा त्यांच्या हरकतीच्या स्वरूपासमवेत लिखित स्वरूपात अधोहस्ताक्षरितांना माझे कार्यालय – १ ला मजला, शॉप . बी १/बी, अभ्युदय को-ऑप. बँकेच्या मागे, एस. जी. बर्वे मार्ग, नेहरू नगर, कुर्ला (पूर्व), मुंबई -४०० ०२४ येथे हितसंबंध नाही असे गहीत धरतील व दावे वा हरकती, काही असल्यास, ते जाणीवपर्वक अधित्यागित समजण्यात येतील दिनांक: १८.०४.२०२४ वकील

नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल२७१०९एमएच१९६२पीएलसी२६५९५९

नॉदणीकृत कार्यालयः ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंवर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सकेल, फोर्ट, मुंवई-४००००१. दूरः:९१-२२-६७७३७३७३, फॅक्स:९१-२२-२३०२४४२०, वेबसाईट:www.nsil.net.in, ई-मेल:investors.nsil@lodhagroup.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
तपशील	३१.०३.२४ लेखापरिक्षीत (संदर्भ टीप २)	३१.१२.२३ अलेखापरिक्षीत	३१.०३.२३ लेखापरिक्षीत (संदर्भ टीप २)	३१.०३.२४ लेखापरिक्षीत	३१.०३.२३ लेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	९८३.०९	१८८१.५५	१२३४.0९	३७८९.२६	२७९२.०९
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण वावपूर्व)	५७१.७१	६५७.४९	३६८.७७	१९९४.७३	१२०१.७७
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण वावनंतर)	५७१.७१	६५७.४९	३६८.७७	१९९४.७३	१२०१.७७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)	822.00	४९१.६२	२६९.७२	१४७३.८६	८२४.७७
कालावधीकरिता एकूण सर्वंकप उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकप उत्पन्न (करानंतर))	845.00	४९१.६२	२६९.७२	१४७३.८६	८२४.७७
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	2000.00	2000.00	2000.00	2000.00	2000.00
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षितताळेवंदपत्रकात दिल्याप्रमाणे				२३९१३.७३	२२४३९.८७
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत	२.११	२.४६	۶. ३ ५	ن. ان عن	8.82

सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीः निष्कर्षांचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.nsil.net.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

३१ मार्च, २०२४ रोजी आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्ती वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत पुर्नविलोकीत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत

संचालक मंडळाच्या वतीने व करी नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटे

सही/ स्मिता घा (अध्यक्ष

डीआयएन: 0२४४७३६

दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बॅंक लि. मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४.

दूरध्वनी क. ०२२-२३८९१२३३ ई मेल - legal@deccanbank.com वेबसाईट - www.deccanbank.com स्थावर मिळकतीच्या विक्रीकरीता लिलाव विक्री सूचना

न्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) व ९ तरतुदीन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याव्दारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. जिचा प्रत्यक्ष कब्जा दि डेक्कन मर्चेट्स को-ऑप. बँक लि., मुंबई, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिका-यांनी घेतला आहे. त्याखालील विनिर्देशानुसार संबंधित कर्जदार आणि जामीनदारांकडून दि डेक्कन मर्चेट्स को-ऑप. बँक लि. मुंबई (तारण धनको) ला थकीत संबंधित रकमेच्या वसुलीसाठी दि.१४.०५.२०२४ रोजी सकाळी ११.३० वा. "जे आहे जेथे आहे -'जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वाने विकण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली टेक्नीकल बीड व फायनान्शियल बीड दोन वेगवेगळ्या पाकीटात द्यावीत. ही दोन्ही पाकीटे एकत्रित एका पाकिटात घालून मोहोरबंद लिफाप-यातील देकार बॅकेच्या मुख्य कार्यालयात दि.१३-०५-२०२४ रोजी किंवा त्यापुर्वी कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० वा. वेळेर दाखल करावेत.

अ. क.	कजदाराच नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखाव किमत	इसारा अनामत रक्कम	मालमत्ता पाइण्याची तारीख व वेळ
9	श्री. यशवंत पंढरीनाथ मोरे	 गाळा नं व्ही ११०१, ए. पी. एम. सी. भाजीपाला मार्केट, प्लॉट नं १७बी , सेक्टर नं १९, तुर्मे, नवी मुंबई. ४०० ७०५ एकूण क्षेत्रफळ २८.१२५ चौ. मिटर मालकः- श्री. यशवंत पंढरीनाथ मोरे 	रु. ३६,४५,०००/-	रु. ५,४६,७५०/-	दि. २९.०४.२०२४ आणि दि. ०६.०५.२०२४ सकाळी. ११.३० वाजता
		२) स्टॉल नं एस् -२९, प्लॉट नं २१, सेक्टर नं २६, तुर्में, नवी मुंबई. ४०० ७०५ एकूण क्षेत्रफळ ८.८६ ची. मिटर बांाधीव मालकः- श्री. यशवंत पंढरीनाथ मोरे	₹. 9२,००,०००/-	₹. ٩,८०,०००/-	दि. २९.०४.२०२४ आणि दि. ०६.०५.२०२४ दुपारी. १२.०० वाजता

१) निविदा अर्ज बँकेच्या मुख्यालयात किंवा कोणत्याही शाखेतून रक्कम रुपये ३,०००/- (विना परतावा) भरणा करुन दि.१३.०५.२०२४ पर्यंत उपलब्ध आहेत. इसारा रक्कम ही दि डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक लि. च्या नावाने मुंबई येथे देय असलेल्या डिमांड ड्राप-ट किंवा RTGS/NEFT च्या रुपाने जमा करताना आपल्या ऑफर सोबत जमा करणे. जर इच्छूकदार सदर लिलावात यशस्वी झाला नाही तर सदर रक्कम विना व्याजासह परत केली जाईल.

२) आलेल्या निविदा दि डेक्कन मर्चेट्स को-ऑप. बँक लि., मुंबईच्या मुख्य कार्यालयात दि.१४.०५.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजत उघडण्यात येतील. इच्छूकदार निविदा उघडल्यानंतर आपली ऑफर रक्कम वाढवू शकतात. इच्छूकदार हे स्वतः उपस्थित असले पाहीजेत पशस्वी इच्छूकदार यांनी खरेदी रकमेच्या २५ टक्के रक्कम (१५ टक्के इसारा रक्कम पकडून) त्वरीत बँकेत भरणा केली पाहीजे उर्वरीत ७५ टक्के रक्कम ही बँकेचे ऑफर पत्र मिळाले पासून १५ दिवसांचे आत भरणा केली पाहीजे. अन्यथा इच्छूक खरेदीदाराने भरलेली पूर्ण रक्कम ही कोणतेही कारण न देता बँक खाती जमा केली जाईल.

बँकेने विक्री व्यवहाराकरीता कोणत्याही एजटची नेमणूक केलेली नाही. चौकशी तसेच खरेदी संबंधी - अटी व नियमांची माहिती खाली सही pरणार यांचेकडे मिळेल. बँकेला कोणतीही निविदा किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार आहे.

सरफेसी कायदा २००२ अंतर्गत कर्जदार/जामीनदार यांना वैज्ञानिक सुचना आपण वरील रक्कम ही लिलावापूर्वी भरावी. अन्यथा सदर नालमतेची विक्री करणेत येईल व काही रक्कम येणे असल्यास ती आपणाकडून व्याज व खर्चासोबत वसूल केली जाईल. देनांक: १९-०४-२०२४ ,पाधिकृत अधिकारी दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लि.



ठिकाण : मुंबई

दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बॅंक लि.

मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४. दूरध्वनी क. ०२२-२३८९१२३३ ई मेल - legal@deccanbank.com वेबसाईट - www.deccanbank.com

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरीता लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवावत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) व ९ तरतुदीन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याद्यारे सूचना देण्यात येते की, खाळील वर्णिलेली स्थावर मिळकत ई तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. जिचा प्रत्यक्ष कब्जा दि डेक्कन मर्चेट्स को-ऑप. बँक लि., मुंबई, तारण धनकोंच्या प्राधिकृ अधिका-यांनी घेतला आहे. त्याखालील विनिर्देशानुसार संबंधित कर्जदार आणि जामीनदारांकडून दि डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक लि. मुंबई (तारण धनको) ला थकीत संबंधित रकमेच्या वसुलीसाठी दि.१४.०५.२०२४ रोजी सकाळी ११.३० वा. "जे आहे जेथे आहे" "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वाने विकण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली टेक्नीकल बीड फायनान्शियल बीड दोन वेगवेगळ्या पाकीटात घावीत. ही दोन्ही पाकीटे एकत्रित एका पाकिटात घालून मोहोरबंद लिफाप-यातील देकार बँकेच्या मुख्य कार्यालयात दि.१३-०५-२०२४ रोजी किवा त्यापुर्वी कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते साय. ५.०० वा. वेळेत दाखल करावेत.

कर्जदार/ हमीदाराचे नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत रु. लाखात	इ.अ.र. रु. लाखात	मालमत्ता पाहण्याची तारीख व वेळ
मे. अजय कन्स्ट्रक्शन (मालक) श्री. अजय पांडुरंग पाटील	प-लॅट नं सी/६०३,शितल धारा कॉम्प्लेक्स, प्लॉट नं. २८, सेक्टर ७, कामोठे, नवी मुंबई. एकूण क्षेत्रफळः ४९.१९ चौ.मी. (७५६ चौ. फुट.) बांधीव मालक श्रीमती. संध्या पांडुरंग पाटील	६ १.४७ (टीडीएस सहीत)	९. २२	दि. २९.०४.२०२४ आणि दि. ०६.०५.२०२४ दुपारी १२:०० वाजता

१) निविदा अर्ज बँकेच्या मुख्यालयात किंवा कोणत्याही शाखेतून रक्कम रुपये ३,०००/- (विना परतावा) भरणा करुन दि.१३.०५.२०२४ पर्यंत उपलब्ध आहेत. इसारा रक्कम ही दि डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक लि. च्या नावाने मुंबई येथे देय असलेल्या डिमांड ड्राप-ट किंवा RTGS/NEFT च्या रुपाने जमा करताना आपल्या ऑफर सोबत जमा करणे. जर इच्छूकदार सदर लिलावात यशस्वी झाला नार्ह तर सदर रक्कम विना व्याजासह परत केली जाईल.

२) आलेल्या निविदा दि डेक्कन मर्चेट्स को-ऑप. बँक लि., मुंबईच्या मुख्य कार्यालयात दि.१४.०५.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजत उघडण्यात येतील. इच्छूकदार निविदा उघडल्यानंतर आपली ऑफर रक्कम वाढवू शकतात. इच्छूकदार हे स्वतः उपस्थित असले पाहीजेत यशस्वी इच्छूकदार यांनी खरेदी रकमेच्या २५ टक्के रक्कम (१५ टक्केइसारा रक्कम पकडून) त्वरीत बँकेत भरणा केळी पाहीजे उर्वरीत ७५ टक्के रक्कम ही बँकेचे ऑफर पत्र मिळाले. पासून १५ दिवसांचे आत भरणा केली पाहीजे. अन्यथा इच्छूक खरेदीदाराने भरलेली पूर्ण रक्कम ही कोणतेही कारण न देता. बँक खाती जमा केली जाईल.

बँकेने विक्री व्यवहाराकरीता कोणत्याही एजंटची नेमणूक केलेली नाही. चौकशी तसेच खरेदी संबंधीअटी व नियमांची माहिती खाली सही करणार यांचेकडे मिळेल. बँकेला कोणतीही निविदा किंवा सर्व निविदाकोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार आहे. सरफेसी कायदा २००२ अंतर्गत कर्जदार/जामीनदार यांना वैज्ञानिक सुचना आपण वरील रक्कम ही लिलावापूर्वी भरावी. अन्यथा सदर

मालमतेची विक्री करणेत येईल व काही रक्कम येणे असल्यास ती आपणाकडून व्याज व खर्चासोबत वसूल केली जाईल. दिनांक: १९-०४-२०२४ सही/-प्राधिकृत अधिकारी

दि डेक्कन मर्चन्ट्स् को-ऑप. बँक लि.

FINANCIAL EXPRESS

(Rs.in Lacs)

0.06

0.06



VILAS SAHAKARI SAKHAR KARKHANA LTD. Vaishalinagar, Nivli, Tal. & Dist. Latur 413511 (Maharashtra) Email - vilassugar1@gmail.com, Ph. 9422477630, 9422077630

VSSK/E-TENDER / 118 / 2024-25 Date: 18 / 04 / 2024

E-TENDER NOTICE

Online "E" Percentage Rate Tenders in two separate parts (Part No.1 containing the profile / registration and all other relevant details of the Civil Contractor and Part No.2 containing the tender offer of the Civil Contractor), are invited for the Administrative Building Civil Works of the Karkhana, from reputed and experienced appropriate Government Registered Contractors / Contractors with appropriate Bid- Capacity, who have carried out similar project of similar magnitude in the past five years.

Detailed tender notice is available on our website : https://eprocurement.synise.com

Pre- bid Meeting: 13.05.2024 @11.00 Hrs,

the karkhana Office (Address as above) Online tender documents are available from

Date: 25.04.2024 to 20.05.2024

Last date of submission of offers: 27.05.2024 up to 17.00 Hrs.

The Management reserves the right to issue Blank Tenders, accept reject any or all the tenders without any reason. (Sanjeev Desai)

Managing Director

FORM NO. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act [Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]

Notice is hereby given that in pursuant of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai (Maharashtra) that M/s. AD WISE MEDIA WORKS a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a companies limited by shares

The Principal objects of the Proposed company are as follows To carry on the business of film syndication, distribution, and licensing, and to engage in all activities related to the acquisition, sale, and exploitation of film rights including but not limited, to negotiate, acquire, and license distribution rights for films, documentaries, and audio-visual content for various platforms including theatrical releases, television broadcasts, streaming services, home video, and emerging digital platforms, to enter into agreements with filmmakers, production houses, and content creators for the representation, promotion, and distribution of their films on a global scale, to identify and exploit niche markets, both domestically and internationally, for the distribution of films catering to specific genres, demographics, or cultural preferences, to negotiate and execute licensing agreements with broadcasters, streaming services, exhibitors, and other distribution channels for the optimal monetization of film content, to strategically manage the release and distribution of films, ensuring a diversified approach that minimizes risk and maximizes revenue across various channels and markets, to adapt to technological advancements in the entertainment industry, exploring and leveraging emerging platforms, formats, and distribution models to stay at the forefront of the market, to build and enhance the brand equity of filmmakers, actors, and production companies through effective marketing, positioning, and promotion of films in diverse markets, to actively participate in film markets, festivals, and industry events for networking, deal-making, and staying informed about industry trends and opportunities, to negotiate and secure favorable terms in licensing agreements, ensuring the long-term success and profitability of the films represented by the company and to engage in any other business related or incidental to the film syndication industry, including but not limited to film financing, co-productions, and any activities conducive to the overall objectives

A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at B-402, Samajdeep CHS, Jamnadas Akuiya Road, Near Saraswat bank, Kandivali West, Mumbai - 400067

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central registration Center (CRC), India Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7,8 Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office Name(s) of Applicant

1. Aditya Sunil Bhatia 2. Atul Dolarrai Rajani

ANI ANI INTEGRATED SERVICES LIMITED

Registered Office: 624, Lodha Supremus II, A Wing, North Towers, Road No 22, Near new Passport Office, Wagle Estate, Thane, Thane West, Maharashtra, India, 40060-Website: https://aniintegratedservices.com/ Email Id: info@aniintergrated.com Phone No.: +91-22-6156 0404 | CIN: L29268MH2008PLC184326

NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING

Notice of Postal Ballot is hereby given to the Shareholders of ANI Integrated Services Limited ("the Company"), pursuant to and in compliance with the provisions of Section 108, Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act') read with rule 20 and rule 22 of the Companies (Management and Administration). Rules, 2014 [including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force] ("Rules"), Secretarial Standards-2 ("SS-2"), read along with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 02/2020 dated January 13, 2021; General Circular No. 19/2021 dated December 08, 2021, General Circular No. 02/2022 dated May 05, 2022, General Circular No. 11/2022 dated Decembe 28, 2022 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and all othe applicable circulars, if any, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafte collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities Exchange and Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEB Listing Regulations'), and pursuant to other applicable laws and regulations, the specia resolutions appended below are proposed for approval of the Shareholders of An Integrated Services Limited ("the Company") through postal ballot by remote e-voting process ("Remote E-Voting"). This Notice is being sent through email to all the Shareholders who have registered their email addresses with the Company, RTA or Depository.

Item Resolutions No.

To increase the Authorized Share Capital of the Company and consequential Alteration in the Capital Clause of the Memorandum of Association of the Company. To offer and issue Equity Shares and Equity Warrants on a Preferential Basis to certain identified promoter and non-promoter persons and other matters related thereto.

Appointment of Mr. Shrikant Venkatrao Jainapur bearing DIN: 05147303 as Independent Director of the Company.

Approval for change in objects clause and alteration of Memorandum of Association (MOA) of the company.

Members are hereby informed that:

 The Cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of members to cast their vote through remote e-voting facility is Friday, April 12, 2024. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing e voting facility to shareholders.

. The members whose names appear in the register of members/register of beneficial owners as on the Cut-off date shall only be entitled to avail the remote e-voting facility. A person who is not a member as on the Cut-off date should treat this Notice for information purposes only.

In compliance of statutory provisions, the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice only through e-mail, on Thursday, April 18, 2024, to those shareholders whose e-mail IDs are registered with the Company/Depositories and whose names appear in the register of members/register of beneficial owners as on the Cut-off date. Further, a physical copy of the Notice along with an explanatory statement and Postal ballot form has not been sent to the members for this Postal ballot. Hence, the members are required to communicate their assent/dissent only through a remote e-voting system.

The remote e-voting period shall commence on Friday, April 19, 2024 (09:00 AM) (IST) and will end on Saturday, May 18, 2024 (5:00 PM) (IST). The remote e-voting module will be disabled thereafter by NSDL. Once the vote on a resolution is cast by a Member they shall not be allowed to change it subsequently to cast the vote again. The detailed procedure/instructions for e-voting are specified in the Notes to the Postal Ballot Notice. The Board of Directors of the Company has appointed M/s MMJB & Associates, LLF

(Peer Review No. 2826/2022) as a Scrutinizer for conducting this Postal Ballot process. The aforesaid Notice along with explanatory statement is available on the website of the Company i.e., https://aniintegratedservices.com/ website of e-voting agency at www.evoting.nsdl.com and website of Bombay Stock Exchange at www.nseindia.com Those Members, whose e-mail IDs are not registered, are requested to refer to the

procedure mentioned in the Notes to Postal Ballot Notice, available on the above websites, to cast their votes electronically. Members holding shares in electronic form are requested to register/update their e-mail IDs with the respective depository participants and in case of shares held in physical form, by sending a request through e-mail to the Registrar and Share Transfer Agent

(R&TA) of the Company i.e. Big share services Pvt. Ltd at e-mail ID: info@bigshareonline.com

with a copy marked to info@aniintergrated.com. . In case of any queries/grievances, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or refer to the instructions as mentioned in the Postal Ballot Notice or call on toll free nos.: 1800-1020-990 or 1800-22-44-30 or send a request to Mr. Abhijeet Gunjal, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in. Members may

also write to the Company at the e-mail ID: info@aniintergrated.com . The results of the Postal Ballot, along with Scrutinizer's Report, will be declared within the statutory timelines by placing the same on the website of the Company i.e. https://aniintegratedservices.com/ and e-voting agency i.e. www.evoting.nsdl.com Further the results shall also be communicated to the Stock Exchange simultaneously.

> Sd/- Navin Nandkumar Korpe Director

For ANI Integrated Services Limited

DIN: 02200928

Address: 1 Sai Bungalow, Rajvilas Haveli Society Soham Gardens, Manpada, Ghodbunder Road Thane West, Maharashtra-400607

ASIRVAD MICRO FINANCE LTD CIN U65923TN2007PLC064550 9th and 10th Floor, No 9, Club House Road, Anna Salai, Chennai 600 002. Tamil Nadu. Tel:044-42124493

GOLD AUCTION NOTICE

The borrowers, in specific and the public, in general, are hereby notified that public auction of the gold ornaments pledged in the below accounts is proposed to be conducted at the following branches on 27/04/2024 from 10.00 am onwards. The auction is of the gold ornaments of defaulted customers who have failed to make payment of their loan amount despite being notified by registered letters. Unauctioned items shall be auctioned on any other days without any further notice. Change in venue **List of Pledges:-**

MAHARASHTRA, NANDED, ARDHAPUR GL, 341640700000064,

760700000071,

Persons wishing to participate in the above auction shall

the same day of auction. Bidders should carry valid ID card/PAN card. For more details, please contact 9025401720

Asirvad Micro Finance Ltd.

HOLDINGS LIMITED

(Corporate Identification Number: L67120MH2001PLC217751) Registered Office: Village Vasind, Taluka Shahapur, District Thane - 421 604, Phone: 02527- 220022/ 25; Fax: 02527- 220020/ 84; Email: grievance.jswhl@jsw.in; Website: www.jsw.in

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to the provisions of Sections 110, 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, ('the Act') read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ('the Rules'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("Listing Regulations"). Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ('SS-2'), each as amended, and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA') for holding general meetings / conducting postal ballot process through e-voting vide General Circular No. 9/2023 dated September 25, 2023 ("MCA Circular'), the Company has sent, only by e-mail, the Postal Ballot Notice on Thursday, April 18, 2024 to all Members holding shares as on the cut off date i.e. Friday. April 12, 2024 and whose e-mail address are registered with the Depository Participants or with the Company, for seeking consent of the Members by voting through electronic means ('remote e-voting') by way of Ordinary and / or Special Resolutions, as applicable, for the agenda as stated in the Postal Ballot Notice.

A copy of the Postal Ballot Notice is available on the website of the Company at https://www.jsw.in/ investors/jsw-holdings-fy-2023-24-shareholders-meeting and also on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and of KFin Technologies Limited ('KFin') (the Registrar and Share Transfer Agent) at https://evoting.kfintech.com.

he Board of Directors of the Company has appointed Mr. Sunil Agarwal, Proprietor of Sunil Agarwa & Co., Company Secretaries (Membership Number: FCS 8706), as the Scrutiniser to scrutinise the Postal Ballot process and the remote e-voting in a fair and transparent manner.

In line with the MCA Circular, sending the physical copy of the Postal Ballot Notice along with Postal Ballot Form and pregaid business reply envelope has been dispensed with for this Postal Ballot. Accordingly, the Members are requested to communicate their assent / dissent through remote e-voting only. The instructions for remote e-voting are provided in the Postal Ballot Notice. The voting rights of the Members shall be reckoned as on the cut-off date i.e. Friday, April 12, 2024. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Postal Ballot Notice for information

For providing the remote e-voting facility, the Company has engaged the services of KFin. The voting through remote e-voting shall commence at 9:00 a.m. (IST) on Monday, April 22, 2024 and end at 5:00 p.m. (IST) on Tuesday, May 21, 2024. The remote e-voting module shall be disabled immediately thereafter and voting will not be allowed beyond the said date and time

The result of the Postal Ballot shall be declared on or before Thursday, May 23, 2024 and alongwith the Scrutinizer's Report be displayed on the Company's website https://www.jsw.in/investors/jswholdings-fy-2023-24-shareholders-meeting, the website of KFin at https://evoting.kfintech.com and shall also be communicated to BSE and NSE and be made available on their respective websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com Members who have not registered or who require updation in their email addresses, may temporarily

get their email address registered / updated with KFin by accessing the link; https://karisma.kfintech.com/ emailined for receiving a soft copy of the Postal Ballot Notice as well as login details for e-voting. Alternatively, Members holding shares in demat form need to contact their respective Depository Participants for registration of their email addresses; and the Members holding shares in physical form need to submit Form ISR-1 to KFin for registration / updation of their email addresses by sending an In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (KFin Website) or

contact Mr. Ramdas Gunti, Senior Manager- Corporate Registry, KFin Technologies Limited, Selenium Tower B. Plot Nos. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500 032, E-mail: evoting@kfintech.com, Toll Free No. 1800-309-4001. In case of any query and/or grievance, in respect of remote e-voting. Members may refer to the

Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.klintech.com (KFin Website) or contact Mr. Ramdas Gunti, Senior Manager-Corporate Registry, at evoting@kfintech.com or call KFintech's toll free No. 1800-309-4001 for any further

For JSW Holdings Limited Place: Mumbai Sanjay Gupta Date: April 18, 2024 Company Secretary

> केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

STRESSED ASSET MANAGEMENT BRANCH : Circle Office Building, 8º Floor, '8' Wing, C-14, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra

(E), Mumbai-400 051, MH.* Tel. No. : (022) 26728799 (8771 / 8744 /8482 /8789 / 8793; * E-mail : cb15550@canarabank.com SALE NOTICE

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is", basis on 09.05.2024 for recovery of ₹ 1,15,84,77,148.77 (Rs. One Hundred Fifteen Crore Eighty Four Lakh Seventy Seven Thousand One Hundred Forty Eight & Paise Seventy Seven Only) as on 12.02.2024 plus interest and charges from 13.02.2024 till the date of realization) due to Consortium (Canara Bank, Bank of Maharashtra and South Indian Bank) led by Stressed Asset Management Branch Mumbai of Canara Bank from M/s. Elegant Forge & Equipment Pvt. Ltd. situated at Flat No. 701, 7th floor, A wing, Meenaxi Appartment, Gokuldham Krishna Vatika Marg, Opp. Gen. A. K. Vaidya Marg, House No. 2, 1(P), Vill. Dindoshi, Taluka ; Borivali Goregaon (E), Mumbai-400 063.


St. 10.	Description of the Property	Reserve Price (in ₹)	Earnest Money Deposit (in ₹)	
1	Flat No. 804, 8th Floor, B Wing, Zeerawali Residencey, CTS No. 5229 A, Survey No. 256-B, Vill. Dearasar Lane, Opp. Jain Derasar Pant Nagar, Ghatkopar East, Mumbai-400 077, admeasuring 1372 sq. ft. in the Name of Jayshree M. Limbani & Manilal H. Limbani. AND Flat No. 904, 9th Floor, B Wing, Zeerawali Residencey, CTS No. 5229 A, Survey No. 256-B, Vill. Dearasar Lane, Opp. Jain Derasar Pant Nagar, Ghatkopar East, Mumbai-400 077, admeasuring 1372 sq ft in the Name of Jayshree M. Limbani and Manilal H. Limbani. (Symbolic Possession, Flats will be sold as a Single Unit)		98,20,000/-	
1	Flat No. 701, 7th Floor, A Wing, Meenaxi Appartment, Gokuldham Krishna Vatika Marg, Opp. Gen. A. K. Vaidya Marg, CTS No. 156A- 8 to 16, 136D, 157-1, 2, 3 & 7 S. No. 34 & 35 House No. 2, 1(P), Vill, Dindoshi, Taluka: Borivali, Goregaon (E), Mumbai-400 063, admeasuring 778 Sq. Ft. in the Name of Mrs. Meena R. Mongra and Mr. Ravindra K. Mongra. (Symbolic Possession)	1,84,00,000/-	18,40,000/-	
The same of the same of	Industrial Land & Factory Building situated at Gat No. 124 Vill. Kalamkhand, Tal. Wada, Nr. RMD Kwickform Co. Kinipada Wada-Manor Road, Dist. Palghar-421 303 admeasuring 17880 Sq. Mtr. in the Name of M/s. Elegant Creations Pvt. Ltd. (Symbolic Possession)	6,18,00,000/-	61,80,000/-	
The second second second second	Industrial Land & Factory Building situated at Gat No. 42 Vill. Kanchad, Tal. Wada, Near Bil Energy Systems Ltd., Off. Wada-Manor Road Gorkhe Phata, Dist. Palghar-421 303 admeasuring 10190 sq. mt. in the Name of M/s, Elegant Creations Pvt. Ltd. and Plant & Machineries thereon. (Physical Possession)	15,05,00,000/-	1,50,50,000/-	
Contraction of the contraction o	Industrial Land & Factory Building situated at Gat No. 474/1, 474/2, 474/3, 475/1 & 474/475/2/1, Vill. Biloshi, Tal. Wada, Near Blue Star Ltd. Kudus Ltd., Off Wada-Manor Road, Gorkhe Phata, Dist. Palghar-421 303 Admeasuring 45660 Sq. Mt. in the Name of M/s. Elegant Forge and Equipment Pvt. Ltd. & Plant & Machineries thereon. (Symbolic Possession)	1,41,51,00,000/-	14,15,10,000/-	

08.05.2024 upto 5.00 p. m. Date up to which documents can be deposited with Bank is 08.05.2024 upto 5.00 p. m.

Date of inspection of properties is 06.05.2024 with prior appointment with Authorized Officer. For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided

n Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Manol Kumar Gupta, Authorized Officer / Chief Manager, Canara Bank, Stressed Asset Management Branch, Mumbai (Ph. No. 02226728771 Mob. No. 9828234344) or Mr. Smit Jaiswal, Manager, (Mob No.: 7223002272) E-mail id : cb15550@canarabank.com during office hours on any working day or the service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar Phase-2, Gulf Petrochem Building, Building No. 301, Gurgaon, Haryana-122 015, Mr Bhavik Pandya Mob. No. 8866682937 (Contact No. +91 1244302020/ 21 / 22 / 23 / 24), support@bankeauctions.com; maharashtra@c1india.com.

Date: 18.04.2024 Authorised Officer Place: Mumbai Canara Bank, SAM BRANCH



KCL INFRA PROJECTS LIMITED

Corporate Identification Number: L45201MH1995PLC167630

Registered Office: B-3, 204, Saket Complex, Thane (West) - 400601, Maharashtra, India; Contact Details: +91-9425052211/+91-9301300600;

Email-ID: kclindia@yahoo.co.in, info@kclinfra.com, cs@kclinfra.com; Website: www.kclinfra.com;.

EXTRACT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(1). The Standalone Audited Financial Results for the guarter and year ended March 31, 2024 were reviewed by the Audit Committee at its meeting held on April 17th, 2024 and approved by the Board of Directors at the meeting held on that date. The Statutory Auditors of the Company have carried out Independent Audit of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. (2). The company has prepared these financial results in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the

Companies Act, 2013 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.

(3) The figures of the previous period/year have been re-grouped and re-arranged wherever necessary to correspond with current period's classification/ disclosure By order of the Board For and behalf of KCL Infra Projects Limited Date:- 17.04.2024

> Mohan Jhawar Managing Director. DIN:00495473

0.0226

GNFC

resolution professional

resolution professional

Last date for submission of claims

Classes of creditors, if any, under

clause (b) of sub-section (6A) of

Names of Insolvency Professionals

identified to act as Authorised

1. Name of the Corporate Debtor

incorporated / registered

2. Date of incorporation of corporate debtor

Identification No. of the Corporate Debtor

principal office (if any) of corporate debtor

Insolvency commencement date in

5. Address of the registered office and

respect of corporate debtor

Name and registration number of the

insolvency professional acting as interim

professional, as registered with the Board

Address and e-mail to be used for

correspondence with the interim

11 Last date for submission of claims

a class (Three names for each use)

mentioned against entry no.10

Date: 19.04.2024

Place: Nagpur

a) Relevant Forms and b) Details of

12 Classes of creditors, if any, under clause (b) NA

13 Names of Insolvency Professionals identified to NA

authorized representatives are available at: Physical Address: NA

of sub-section (6A) of section 21, ascertained

act as authorised representative of creditors in

by the interim resolution professional (IRP)

resolution process

resolution professional

resolution professional

3. Authority under which corporate debtor is ROC-Mumbai

4. Corporate Identity No./ Limited Liability U74210MH1999PTC122998

section 21, ascertained by the interim.

Gujarat Narmada Valley Fertilizers and Chemicals Limited (An ISO 9001, ISO 14001, ISO 45001 & ISO 50001 Certified Company) Regd. Office: P.O.Narmadanagar - 392015, Dist.: Bharuch (Gujarat), India CIN: L24110GJ1976PLC002903, Website: www.gnfc.in

8 Earning per Share-Basic(after extraordinary items) (of Rs. 2/- each

9 Earning per Share-Diluted (after extraordinary items) (of Rs. 2/- each)

CODE SOLUTIONS E - AUCTION PLATFORMS FOR GNFC BHARUCH PLANT GINFC Intends to award Annual Rate Contract for supply of HDPE Carboys

to fill Formic Acid & Acetic Acid produced at GNFC Bharuch plant For detailed specification, EMD requirement and other criteria, please visit web notice placed on our Website www.gnfc.in (in Tenders → Tender Notice → Materials Management Department) as well as https://tender.nprocure.com/. Last date and time for response: 22.04.2024@17.00 hrs IST.

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

	KOSHIKA BIOSCII	ENCE PRIVATE LIMITED				
	RELEVANT PARTICULARS					
1	Name of corporate debtor	KOSHIKA BIOSCIENCE PRIVATE LIMITED				
2.	Date of incorporation of corporate debtor	27th December, 2017				
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies-Mumbai				
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U74999MH2017PTC303371				
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	A/503, Western Edge II, OCI Compound, Western Express Highway, Borivali East, Mumbai- 400066.				
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	16th April, 2024				
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	13th October ,2024				
8.	Name and the registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Mr. Nitin Om Kothari IBBI/IPA-001/IP-P-02310/2020-2021/13477				
9	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	5A-301, Alica Nagar, Lokhandwala Township, Kandivali East, Mumbai-400101, Maharashtra Email : cakotharico@gmail.com				
10.	Address and email to be used for correspondence with the interim	5A-301, Alica Nagar, Lokhandwala Township, Kandivali East, Mumbai-400101, Meharashtra				

Representative of creditors in a class (Three names for each class) (a) Relevant Forms and a) Web link: (b) Details of authorized representatives https://ibbi.gov.in/home/downloads (b) Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the

commencement of a corporate insolvency resolution process of the Koshika Bioscience

Private Limited on 16th April, 2024 The creditors of **Koshika Bioscience Private Limited,** are hereby called upon to submit their claims with proof on or before 30th April, 2024 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other

creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Date: 19"April, 2024 Nitin Om Kothari Place : Mumbai

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF TRUEVALUE ENGINEERING PRIVATE LIMITED

09/12/1999

16/04/2024

Maharashtra, India, 400001

pronouncement of order)

Registration Number -

-440012 (M.S.)

30/04/2024

Notice is hereby given that the National Company Law Tribunal Mumbai bench has ordered th

commencement of a corporate insolvency resolution process of the TRUEVALUE ENGINEERING

The creditors of TRUEVALUE ENGINEERING PRIVATE LIMITED, are hereby called upon

submit their claims with proof on or before to the interim resolution professional at the address

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All othe

Interim Resolution Professional For Truevalue Engineering Private Limited IBBI/IPA-001/IP-P01456/2018-19/12272

Address registered with IBBI: - 001, Shivranjini Apartments in Circle of

AFA valid up to - 02.10.2024; Email: cirp.truevalue@gmail.com

Congress Nagar Garden, Congress Nagar, Nagpur 440012

Email: ip.meghaagrawal@gmail.con

PRIVATE LIMITED (order dated 16.04.2024, order received/communicated on 16.04.2024)

creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Name - IP. Megha Agrawal

IBBI/IPA-001/IP-P01456/2018-19/12272

Email: ip.meghaagrawal@gmail.com

Wardha Road, Nagpur 440015.

E-Mail: cirp.truevalue@gmail.com

IP Megha Agrawal

RELEVANT PARTICULARS

Reg No: IBBI/IPA-001/IP-P02310/2020-2021/13477 Interim Resolution Professional

Email:.kbpl.cirp@outlook.com

30th April ,2024

Not Applicable

Not Applicable

Whereas, the undersigned being the Authorised Officer of The Cosmos Co-op. Bank Ltd.

under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred u/s 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 02.01.2024 to thereby calling upon the Borrower/Mortgagor- Mr. Jomon George Co-Borrower/Mortgagor- Mr. Varkey George to repay the amount as mentioned in the notice being ₹18,02,331.00 (Rupees Eighteen Lakhs Two Thousand Three Hundred Thirty One Only) plus further interest and charges thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The said Demand Notice is published in Newspapers i.e. News Hub (English) and Prathakal (Marathi) at Mumbai Edition on 10.01.2024 as a "Substitute Service". The Borrower/Co-Borrower/Mortgagors having failed to repay the amount, notice is

COSMOS BANK
THE COSMOS CO-OP. BANK LTD.
(Multistate Scheduled Bank)

Gorrespondence Address: Horizon Building, 1st Floor, Ranade Road

& Gokhale Road Junction, Gokhale Road (North), Dadar (West),

POSSESSION NOTICE [Rule-8(1)] - for Immovable Property

Mumbai 400 028. Phone No. 022- 69476012/57/58

0.01

0.01

0.005

0.005

hereby given to the Borrower/Co-Borrower/Mortgagors and the public in general that the undersigned has taken CONSTRUCTIVE POSSESSION of the property described herein below, in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 16th April 2024. The Borrower/Co-Borrower/Mortgagors attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets.

The Borrower/Co-Borrower/Mortgagors in particular and the public in general is hereby

cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of The Cosmos Co-Op. Bank Ltd. for an amount mentioned here in above with interest, cost and incidental charges thereon. **DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY (SECURED ASSETS)** All the Piece and Parcel of property being Flat No.002, on admeasuring area of 381,00 Sq. Ft. i.e. 35.432 Sq. Mtrs. Built up equivalent to 545 sq. ft. super Built up area situated on

Ground floor of Shanti Plaza Co-Operative Housing Society Ltd., constructed on the land bearing survey 90, Hissa No.12,13, lying being and situated in Revenue village Okhivare within jurisdiction of Vasai Virar Municipal Corporation within the limits of the Sub-Registra Vasai-1/2/3/4/5/6, Taluka-Vasai, District Palghar. Together with proportionate share in the land under the building with right to enjoy common areas and facilities appurtenant to said the flat and with right of ways easements and parking available to said flat and membership attached to said flat. **Authorised Officer**

Place: Vasai (East), Palghar

Date: 16.04.2024

Under SARFAESI ACT - 2002 The Cosmos Co-Op Bank, Ltd



RBL BANK LTD. REGISTERED OFFICE: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416001 National Office: 9th Floor, Techniplex-I, Off Veer Savarkar Flyover,

Goregaon (West) Mumbai - 400062.

GOLD AUCTION CUM INVITATION NOTICE

The below mentioned borrower has been served with demand notices to pay outstanding amount towards the loan facility against gold ornaments ("Facility")

availed by them from RBL Bank Limited. Since the borrower has failed to repay dues under the Facility, we are constrained to conduct an auction of the pledged gold ornaments on 26th April 2024 In the event any surplus amount is realised from this auction, the same will be

refunded to the concerned borrower and if there is a deficit post the auction, the balance amount shall be recovered from the borrower through appropriate legal proceedings. RBL Bank has the authority to remove following account from the auction without prior intimation. Further, RBL Bank reserves the right to change the Auction Date without any prior notice.

Account Number	Borrower's Name	Details of Gold Ornament (in gms.)	Auction Date and Time
RB00025737	Mr. Prabhat	TOTAL_GROSS_WT - 30	26th April 202
		TOTAL_IMPURITY - 1	02:00 p.m.
		TOTAL_STONE_WT - 0	to
		TOTAL_NET_WT - 29.7	04:00 p.m.

The auction will be conducted in the premises of RBL Bank Branch situated at 'Shop No. 3, Ground floor, Greenfield, S V Road, Santacruz West, Mumbai nterested bidders may visit the above-mentioned Branch of RBL Bank on the

Auction Date as per time indicated above. To know about detailed terms and conditions of the auction please get in touch with the Branch Manager Ms. Vanita Place: Mumbai **Authorized Officer**

Date: 18/04/2024 RBL Bank Ltd.

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI Phone: 23415111

SOUTH MUMBAI TRUEVALUE ENGINEERING PRIVATE LIMITED Opera House Phone: 23692926 / 56051035. Color Spot, Byculla(E). Phone: 23748048 / 23714748. 203 Loha Bhavancarna Bunder Masjid, Mumbai FCA Communications. Nariman Point. Phone: 40020550 / 51 CIRP order pronounced & communicated of Fulrani Advtg. & Mktg. Estimated date of closure of insolvency 13.10.2024 (180 days from the date Antop Hill Phone: 24159061 Mobile: 9769238274/ 9969408835 (Partner in Synergy Insolvency Professionals LLP Ganesh Advertising, Abdul Rehman Street, 9. Address and e-mail of the interim resolution Address- 001, Shivranjini Apartments in Circle of Phone: 2342 9163 / 2341 4596. Congress Nagar Garden, Congress Nagar, Nagpu I.K. Advertisers. Hornimal Circle, Synergy Insolvency Professionals LLP Phone: 22663742. Plot no.72, Anjaneya Niwas, Opp. Dew Trinit Mani's Agencies, Hospital, Hindustan Colony, Near Sai Mand Opp.G.P.O. Fort. Phone: 2263 00232. Mobile: 9892091257. Manjyot Ads, Currey Road (E) Phone: 24700338. Mobile: 9820460262. OM Sai Ram Advtg., Currery Road Mobile: 9967375573 Weblink: https://ibbi.gov.in/en/home/downloads Pinto Advertising,

Aaryan Publicity Dadar(E),Phone: 022-65881876 Mobile: 9320111876 B. Y. Padhye Publicity Services, Dadar (W), Phone: 2422 9241/ 2422 0445. DATEY Advertising,

Taj Publicity Services,

Byculla (W), Phone: 2305 4894.

Mobile: 9892011371.

Girgaon, Phone: 2386 8065.

Mobile: 9869074144.

CENTRAL MUMBAI

Yugarambha Advertising,

Datey Bhavan, Dadar (W) Mobole: 8452846979/9930949817 Hook Advertainment

Central Advertising Agency, Mahim (W). Phone: 24468656 | 24465555 Charudatta Advertising, Mahim (W),

Phone: 24221461

Mobile: 8691800888

Jay Publicity, Dadar(E),Phone: 24124640

Pallavi Advtg. Dadar (W), Mobile: 9869109765 Mazagaon,

Phone: 23701070. Shree Swami Samarth Advertising, Mobile: 9869040181. Dadar (W), Phone: 24440631 Mumbai Central Mobile: 9869131962 Mobile: 9819891116

Stylus Arts. Sarjan Advertising, Dadar (W), Phone: 24304897 Tardeo Phone: 66626983 Time Advertising, Sanjeet Communication Matunga (W), Phone: 2446 6191

Phone: 40024682/40792205. Vijaya Agencies, S. Arts Advtg. Phone: 2422 5672. Masjid

financialexp.epapr.in

Date : April 19, 2024

Place : Mumbai



PUNE.WAGHOLI GL.342050700000002.SANGLI.SHIRALA GL.341

comply with the following:-Interested Bidders should submit Rs. 10.000/- as EMD (refundable to unsuccessful bidders) by way of Cash on

Authorised officer

& GB OPEN TENDER NOTICE FOR PROCUREIVIENT OF HDPE CARBOYS THRO (n)-